

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत  
सांगली जिल्ह्यातील १०६१ वैयक्तिक घरकुल  
लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व  
निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.५२०/योजना-१

नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०८ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-**
- १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक २४/१/२०१८.
  - २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
  - ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
  - ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
  - ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांचे क्र.२०५३, दि.२६.०३.२०२२, क्रमांक ४३२४, दि.२९.०५.२०२३ व क्रमांक ८१००, दि.१८.१०.२०२३ रोजीचे पत्र.

### शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८.०९.२०२० व ११.०१.२०२२ रोजी झालेल्या बैठकांमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या सांगली जिल्ह्यातील १०६१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र. ५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता सांगली जिल्ह्यातील १०६१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.१२,७३,२०,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी त्र्याहत्तर लक्ष वीस हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.५०,९२,८००/- (अक्षरी रुपये पन्नास लक्ष ब्याणव हजार आठशे फक्त) असा एकूण रु.१३,२४,१२,८००/- (अक्षरी रुपये तेरा कोटी चोवीस लक्ष बारा हजार आठशे फक्त) निधीस शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.३,३०,००,०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी तीस लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील १०६१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

१. सांगली जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
२. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय असणार नाही.
४. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, सांगली व सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांची राहिल.

५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच, कामांबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, सांगली व सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच, याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२०८१६१६०६९८३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, सांगली.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), पुणे.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सांगली.
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/नागपूर.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, सांगली.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५२०/योजना-९

दिनांक :- ०८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सांगली जिल्ह्यातील १०६१ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
१	रमेश विठोबा दुधाळ	अंकले	जत
२	गुलाब चंद्रकांत सरगर	अंकले	जत
३	कैलास कृष्णा जानकर	अंकले	जत
४	भाऊसाहेब दादा टकले	अंकले	जत
५	लक्ष्मण शिवाजी सरगर	अंकले	जत
६	शिवाजी सिध्दा दुधाळ	अंकले	जत
७	यशवंत पराप्या दुधाळ	अंकले	जत
८	कुंडलिक सिदा दुधाळ	अंकले	जत
९	धोंडीराम लक्ष्मण पिंगळे	अंकले	जत
१०	सुमन नामदेव गलांडे	अंकले	जत
११	गणेश राजाराम दुधाळ	अंकले	जत
१२	रुक्मिणी शामराव शिंगाडे	अंकले	जत
१३	विठ्ठल बिरा गलांडे	अंकले	जत
१४	संतोष आत्माराम दुधाळ	अंकले	जत
१५	बाळासो बिरा गलांडे	अंकले	जत
१६	अशोक ईश्वर दुधाळ	अंकले	जत
१७	विलास सिद्राम दुधाळ	अंकले	जत
१८	सुभाष शिवाजी दुधाळ	अंकले	जत
१९	बंडू शिवाजी दुधाळ	अंकले	जत
२०	प्रकाश नामदेव खताळ	अंकले	जत
२१	संतोष विलास मासाळ	अंकले	जत
२२	तानाजी रंगराव जानकर	अंकले	जत
२३	महेश संगाप्या हंजगी	अंकलगी	जत
२४	जक्काप्या लक्ष्मण हाक्के	अंकलगी	जत
२५	बापुसाहेब गोंविद चौगुले	बागेवाडी	जत
२६	शिवाजी भिमराव व्हनमाने	बागेवाडी	जत
२७	गोंविद कृष्णा चौगुले	बागेवाडी	जत

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
२८	शंकर बापू पडोळकर	बागेवाडी	जत
२९	संभाजी भिमराव व्हनमाने	बागेवाडी	जत
३०	दत्ता बाळासाहेब चौगुले	बागेवाडी	जत
३१	तम्मण्णा श्रीपती बंडगर	बिरनाळ	जत
३२	वसंत देवाप्पा बंडगर	बिरनाळ	जत
३३	जालिंदर संतु मासाळ	दरिबडची	जत
३४	सगन धोडीबा मासाळ	दरिबडची	जत
३५	रमेश खंडू कुलाळ	दरिबडची	जत
३६	तुकाराम विठोबा हाक्के	देवनाळ	जत
३७	कृष्णा रावसाहेब दळवाई	देवनाळ	जत
३८	दादासो भगवान हाक्के	देवनाळ	जत
३९	तानाजी सोमा कोळेकर	धावडवाडी	जत
४०	शशिकांत भिमराव पुजारी	दरीकोणूर	जत
४१	कृष्णा बिराप्पा व्हनमाने	दरीकोणूर	जत
४२	लक्ष्मण जोतिराम बंडगर	डोर्ली	जत
४३	कुंडलिक भिमराव बंडगर	डोर्ली	जत
४४	तात्यासो बाबासो बंडगर	डोर्ली	जत
४५	अजित नामदेव बंडगर	एकुंडी	जत
४६	अभय नामदेव बंडगर	एकुंडी	जत
४७	धानाप्पा शंकर पाटील	गुड्डापूर	जत
४८	मारुती सत्याप्पा सोलनकर	गुड्डापूर	जत
४९	लक्ष्मण सत्याप्पा सोलनकर	गुड्डापूर	जत
५०	चंदु धोंडीबा रूपनुर	गुड्डापूर	जत
५१	बंडू नामदेव बिराजदार	गुड्डापूर	जत
५२	धानाप्पा विठोबा माने	गुड्डापूर	जत
५३	अशोककुमार धोंडीराम जानकर	गुड्डापूर	जत
५४	अशोक राजु बिराजदार	गुड्डापूर	जत
५५	पमाबाई श्रीमंत भंडे	हिवरे	जत
५६	गुणवंत भाऊसाहेब पाटील	जिरग्याळ	जत
५७	हुलगेप्पा श्रीमंत बजंत्री	जाडर बोबलाद	जत
५८	लक्ष्मण राजु वड्डुर	जाडर बोबलाद	जत
५९	धुळा रामा इरकर	जाडर बोबलाद	जत
६०	अशोक कल्लाप्पा वड्डुर	जाडर बोबलाद	जत
६१	विठ्ठल बाबासो पाटील	जालिहाळ खुर्द	जत

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
६२	उमेश सोपान बिराजदार	जालिहाळ खुर्द	जत
६३	बिलेणसिध्दा अमोघसिध्दा शेंडगे	करेवाडी को बो	जत
६४	श्रावण क्षेत्रीबा सरगर	करेवाडी को बो	जत
६५	शशिकांत लक्ष्मण कारंडे	करेवाडी को बो	जत
६६	नाना परमेश्वर करे	करेवाडी को बो	जत
६७	संभाजी रेवाप्पा शेंडगे	करेवाडी को बो	जत
६८	शिवाजी दादा करे	करेवाडी को बो	जत
६९	जनार्दन बजरंग गोपणे	करेवाडी को बो	जत
७०	संतोष कामा तांबे	करेवाडी को बो	जत
७१	गुलाब भाऊसो करे	करेवाडी को बो	जत
७२	शंकर ज्ञानेश्वर ओलेकर	करेवाडी को बो	जत
७३	विनोद बिराप्पा सुळ	करेवाडी को बो	जत
७४	बाळासाहेब शिवाजी ओलेकर	करेवाडी को बो	जत
७५	जगन्नाथ शिवाजी ओलेकर	करेवाडी को बो	जत
७६	श्रीकृष्ण तुकाराम तांबे	करेवाडी को बो	जत
७७	धोंडीराम महापती पांडरे	कुडणुर	जत
७८	रामा खंडू करे	को. बोबलाइ	जत
७९	एकनाथ धर्मा ओलेकर	को. बोबलाइ	जत
८०	संजय दादासो कटरे	कोसारी	जत
८१	विजय रामलिंग पाटील	खंडनाळ	जत
८२	नारायण ईश्वर शेजूळ	खलाटी	जत
८३	बयाजी आबा शेजूळ	खलाटी	जत
८४	केशव रामू शेजूळ	खलाटी	जत
८५	शामराव तायप्पा देवकाते	खलाटी	जत
८६	संजय लक्ष्मण घुटुकडे	खैराव	जत
८७	गुलाब विठोबा कलगुंडे	लकडेवाडी	जत
८८	बिराप्पा सखाराम भिसे	लकडेवाडी	जत
८९	तानाजी भाऊसाहेब लकडे	लकडेवाडी	जत
९०	अरविंद गणपती राठोड	लमाणतांडा द ब	जत
९१	विकास रामचंद्र राठोड	लमाणतांडा द ब	जत
९२	सुनिल नारायण राठोड	लमाणतांडा द ब	जत
९३	चिंतामणी आण्णाप्पा राठोड	लमाणतांडा द ब	जत
९४	पुंडलिक तुकाराम राठोड	लमाणतांडा द ब	जत
९५	परशुराम धर्मा राठोड	लमाणतांडा द ब	जत

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
९६	पुंडलिक शिवाजी राठोड	लमाणतांडा द ब	जत
९७	रविंद्र धनसिंग नाईक	लमाणतांडा द ब	जत
९८	रामचंद्र नारायण नाईक	लमाणतांडा द ब	जत
९९	बुटसिंग बळीराम राठोड	लमाणतांडा द ब	जत
१००	हणमंत आमसिध्दा वाघमोडे	लवंगा	जत
१०१	आमसिध्द तुकाराम सरगर	लवंगा	जत
१०२	लव रखमाजी लोंखडे	लवंगा	जत
१०३	सुनिल निवृत्ती सरगर	लवंगा	जत
१०४	खंडू पुंडलिक टीळे	लवंगा	जत
१०५	लक्ष्मण इराण्णा वाघमोडे	लवंगा	जत
१०६	सुनिल बिराप्पा सरगर	लवंगा	जत
१०७	संजय लक्ष्मण सरगर	लवंगा	जत
१०८	संभाजी अर्जुन सरगर	लवंगा	जत
१०९	सुरेश मधु सोलनकर	माडग्याळ	जत
११०	विठ्ठल बाबू चोपडे	माडग्याळ	जत
१११	दत्तात्रय मल्लाप्पा सोलनकर	माडग्याळ	जत
११२	बिराप्पा विठ्ठल हाक्के	माडग्याळ	जत
११३	आनंदा ज्ञानोबा सोलनकर	माडग्याळ	जत
११४	पराप्पा चन्नाप्पा चौगुले	माडग्याळ	जत
११५	सुरेश रामाण्णा हाक्के	माडग्याळ	जत
११६	संभाजी पांडुरंग सोलनकर	माडग्याळ	जत
११७	नागनाथ बाबू मोटे	मोटेवाडी को बो	जत
११८	भगवंत कृष्णा सरगर	मोटेवाडी को बो	जत
११९	साऊबाई धोंडीबा मोटे	मोटेवाडी को बो	जत
१२०	विठ्ठल शामराव पांढरे	मोटेवाडी	जत
१२१	राजाराम तुकाराम बुधनुर	मोटेवाडी	जत
१२२	अरूण नागाप्पा मोटे	मोटेवाडी	जत
१२३	नामदेव कृष्णा पांढरे	मोटेवाडी	जत
१२४	महेश आमसिध्दा चाके	निगडी बु	जत
१२५	बिरोबा रामचंद्र एरंडे	निगडी बु	जत
१२६	जयश्री उर्फ सविता सुभाष राठोड	निगडी बु	जत
१२७	एकनाथ संपा एरंडे	निगडी बु	जत
१२८	हरीबा महादेव कारंडे	निगडी बु	जत
१२९	खुबसिंग भामलु राठोड	निगडी बु	जत

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
१३०	पोमासिंग खुबसिंग राठोड	निगडी बु	जत
१३१	दशरथ मारुती बरकडे	निगडी बु	जत
१३२	रवि लालसिंग पवार	निगडी बु	जत
१३३	रामा शिवाप्पा माने	निगडी बु	जत
१३४	धनसिंग कृष्णा पवार	निगडी बु	जत
१३५	सुभाष कुशाबा पवार	निगडी बु	जत
१३६	किरण लालसिंग पवार	निगडी बु	जत
१३७	रोहीदास मंगु राठोड	निगडी बु	जत
१३८	महादेव राणोबा एरंडे	निगडी बु	जत
१३९	सुखेव विठोबा व्हरे	निगडी बु	जत
१४०	मोहन कृष्णा राठोड	निगडी बु	जत
१४१	देवीबाई विलास पवार	निगडी बु	जत
१४२	रमेश बाबूराव राठोड	निगडी बु	जत
१४३	सुरेश बाबूराव राठोड	निगडी बु	जत
१४४	तिप्पाण्णा विठोबा व्हरे	निगडी बु	जत
१४५	पारुबाई शंकर चव्हाण	निगडी बु	जत
१४६	मधु कुशाबा पवार	निगडी बु	जत
१४७	तानाजी यल्लाप्पा करंडे	निगडी बु	जत
१४८	दत्तात्रय सोमाण्णा गोदे	निगडी बु	जत
१४९	मायाप्पा केरुबा गडदे	पांडोझरी	जत
१५०	संगाप्पा शिवाप्पा कोरे	पांडोझरी	जत
१५१	श्रीमंत सखाराम कोकरे	पांडोझरी	जत
१५२	भिवा नागू करे	पांढरेवाडी	जत
१५३	सावप्पा श्रीमंत बंडगर	पांढरेवाडी	जत
१५४	प्रभाकर आनंदा खांडेकर	रेवनाळ	जत
१५५	शिवाजी भिमाण्णा मोटे	सनमडी	जत
१५६	सुभाष भिमराव मोटे	सनमडी	जत
१५७	दामाजी सिताराम सलगर	सनमडी	जत
१५८	उत्तम नामदेव महारनुर	सनमडी	जत
१५९	रकमाबाई तायाप्पा पांढरे	शिंणगापुर	जत
१६०	मंगल श्रीमंत पांढरे	शिंणगापुर	जत
१६१	श्रीकांत निवृत्ती लोखंडे	सोरडी	जत
१६२	मारुती तम्मा करे	सोरडी	जत
१६३	नागाप्पा रायाप्पा कळ्ळी	सोनलगी	जत



अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
१६४	भिमराव विठ्ठल पांडरे	सोनलगी	जत
१६५	महादेव विठ्ठल पांडरे	सोनलगी	जत
१६६	हणमंत तिप्पाणा पांडरे	सोनलगी	जत
१६७	श्रीशैल संगाप्या कळ्ळी	सोनलगी	जत
१६८	बसवराज आप्पासाहेब हंडेबार	सोनलगी	जत
१६९	कृष्णाप्या शिवाप्या कळ्ळी	सोनलगी	जत
१७०	रामू शिवाप्या कळ्ळी	सोनलगी	जत
१७१	धोंडीबा निंगाप्या पांडरे	सोनलगी	जत
१७२	द्रौपती मल्लाप्या कळ्ळी	सोनलगी	जत
१७३	रेवणसिध्द नामदेव खांडेकर	सोनलगी	जत
१७४	भिमू दुडाप्या पांडरे	सोनलगी	जत
१७५	रामू दुडाप्या पांडरे	सोनलगी	जत
१७६	दुडाप्या कल्लाप्या पांडरे	सोनलगी	जत
१७७	मांतेस निंगाप्या कळ्ळी	सोनलगी	जत
१७८	आप्पासाहेब सोमाणा पांडरे	सोनलगी	जत
१७९	हणमंत बिराप्या बमनकळी	सोनलगी	जत
१८०	बिराप्या सिध्दगोंडा रेवे	सोनलगी	जत
१८१	मल्लिकार्जुन अमोगी अच्चेगार	सोनलगी	जत
१८२	निंगाप्या तुकाराम कळ्ळी	सोनलगी	जत
१८३	मदगोंडा विठोबा पांडरे	सोनलगी	जत
१८४	हणमंत दंडाप्या पांडरे	सोनलगी	जत
१८५	भगवान दादासो तुराई	व्हसपेठ	जत
१८६	संदीप दगडु लेंगरे	व्हसपेठ	जत
१८७	बिराप्या तम्माणा टपरे	व्हसपेठ	जत
१८८	सावित्री आप्पासो ईरकर	व्हसपेठ	जत
१८९	संभाजी तम्माणा लेगरे	व्हसपेठ	जत
१९०	मनगेनी गेना वगरे	व्हसपेठ	जत
१९१	गंगाधर शंकर देवकते	येळदरी	जत
१९२	तुकाराम आप्पासो माने	येळदरी	जत
१९३	अशोक श्रीकांत माने	येळदरी	जत
१९४	तम्माणा विठोबा सरक	येळदरी	जत
१९५	सिद्राया नारायण माने	येळदरी	जत
१९६	तुकाराम सखाराम माने	येळदरी	जत
१९७	पुंडलिक तम्माणा सरगर	येळदरी	जत

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
१९८	शिवाजी बाबु देवकते	येळदरी	जत
१९९	शिवाजी गणपत सरगर	येळदरी	जत
२००	अशोक जयवंत माने	येळदरी	जत
२०१	सुनिल बिरु शेळके	एकुंडी	जत
२०२	गणपती रामा नडहट्टी	खलाटी	जत
२०३	सर्जेराव कोंडीबा हाक्के	देवनाळ	जत
२०४	उध्दव मारुती शिंदे	डफळापुर	जत
२०५	मच्छिंद्र मारुती म्हारनुर	कोसारी	जत
२०६	विजय मच्छिंद्र टेंगले	कोसारी	जत
२०७	सुरेश महादेव कोळेकर	माडग्याळ	जत
२०८	राजाराम पांडुरंग पडळकर	पडळकरवाडी	<b>आटपाडी</b>
२०९	निलेश बाबुराव पडळकर	पडळकरवाडी	आटपाडी
२१०	दिगंबर नारायण मरगळे	आटपाडी	आटपाडी
२११	बाळासो किसन शेंडगे	आटपाडी	आटपाडी
२१२	आण्णासो सोपान शेंडगे	आटपाडी	आटपाडी
२१३	पांडुरंग शंकर इंगवले	शेटफळे	आटपाडी
२१४	महादेव भिकाजी माने	घरनिकी	आटपाडी
२१५	आप्पा कृष्णा लवटे	आंबेवाडी	आटपाडी
२१६	भिमराव चंद्र मेटकरी	आंबेवाडी	आटपाडी
२१७	विलास धोंडीबा ठोंबरे	आंबेवाडी	आटपाडी
२१८	भाऊसो दादासो अर्जुन	आंबेवाडी	आटपाडी
२१९	वसंत ईश्वरा अर्जुन	आंबेवाडी	आटपाडी
२२०	रामचंद्र रात्राप्पा गाढवे	आंबेवाडी	आटपाडी
२२१	दादासो अंबादास पुजारी	आंबेवाडी	आटपाडी
२२२	प्रदीप मारुती मेटकरी	आंबेवाडी	आटपाडी
२२३	मारुती दगडु गावडे	तडवळे	आटपाडी
२२४	अशोक दगडु गावडे	तडवळे	आटपाडी
२२५	अंकुश शिवाजी गावडे	तडवळे	आटपाडी
२२६	आप्पासो दादासो मरगळे	तडवळे	आटपाडी
२२७	सर्जेराव शिवाजी मरगळे	तडवळे	आटपाडी
२२८	श्रीकृष्ण परशुराम माने	तडवळे	आटपाडी
२२९	स्वाती रेणुका मंडले	तडवळे	आटपाडी
२३०	मधुकर निवृत्ती हाके	आटपाडी	आटपाडी
२३१	जनाबाई विठोबा पडळकर	पडळकरवाडी	आटपाडी

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
२३२	दत्तु पीतांबर पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२३३	मायाप्पा धुळा माडकर	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२३४	महेंद्र रामचंद्र पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२३५	अमोल श्रीमंत पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२३६	अजितकुमार ईश्वरा पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२३७	नानासो विठोबा ठोंबरे	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२३८	सुनील राजाराम पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२३९	आप्पा तुकाराम पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४०	मारुती पीतांबर पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४१	बाबा आकारम पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४२	तातोबा मच्छिंद्र पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४३	गजानन महादेव काळे	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४४	अंकुश रामचंद्र पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४५	सुरेश मधुकर पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४६	मारुती दादा पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४७	अनिल ईश्वरा पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४८	कामदास दादासो कोळेकर	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२४९	अविनाश भीमराव काळे	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२५०	अजय महादेव माडकर	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२५१	नितीन दादा मडके	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२५२	प्रकाश मारुती कोळेकर	गोमेवाडी	आटपाडी
२५३	संतोष आप्पा पाटील	गोमेवाडी	आटपाडी
२५४	मारुती ताय्याप्पा मेटकरी	भिगेवाडी	आटपाडी
२५५	रविंद्र महादेव कचरे	हिवतड	आटपाडी
२५६	मधुकर कृष्णा आलदर	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२५७	जगुबाई बंडा पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२५८	सुनिता संभाजी पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२५९	हनमंत पांडुरंग माडकर	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२६०	एकनाथ नामदेव पुजारी	पुजारवाडी(दि)	आटपाडी
२६१	रावसाहेब दगडु शिंगाडे	कामथ	आटपाडी
२६२	शिवाजी भिकु पाटील	कामथ	आटपाडी
२६३	विजय प्रभु सरक	कामथ	आटपाडी
२६४	निवृत्ती पांडुरंग सरक	कामथ	आटपाडी
२६५	नाथा दादा सरक	कामथ	आटपाडी

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
२६६	बाबासाहेब काशिनाथ सरक	कामथ	आटपाडी
२६७	अशोक दाजी वाघमोडे	कामथ	आटपाडी
२६८	अन्नासो अंबादास सरक	कामथ	आटपाडी
२६९	आबा बाबा सरक	कामथ	आटपाडी
२७०	कलावती अशोक पावणे	कामथ	आटपाडी
२७१	तानाजी महादेव ठोंबरे	लिंगीवरे	आटपाडी
२७२	शहाजी दादा मासाळ	लिंगीवरे	आटपाडी
२७३	तानाजी किसन खटके	लिंगीवरे	आटपाडी
२७४	अनिल बबन भोसले	दिघंची	आटपाडी
२७५	विठोबा नरसू बेरगळ	जांभुळणी	आटपाडी
२७६	मारुती धोंडीराम झंजे	जांभुळणी	आटपाडी
२७७	बयाजी लक्ष्मण माने	झरे	आटपाडी
२७८	बाबासाहेब हरिया चवरे	कुरुंदवाडी	आटपाडी
२७९	भिमराव कोंडीबा गावडे	जांभुळणी	आटपाडी
२८०	बाबुराव मारुती गावडे	जांभुळणी	आटपाडी
२८१	बाळु जीजाराम टिंगरे	झरे	आटपाडी
२८२	तुकाराम ज्ञानु भानुसे	झरे	आटपाडी
२८३	जालिंदर आबासो जाधव	आगळगाव	कवठेमहांकाळ
२८४	महेश गुलाब देसाई	कुकटोळी	कवठेमहांकाळ
२८५	बंडू बाबुराव नाईक	कोकळे	कवठेमहांकाळ
२८६	महिपती सिद्राम चव्हाण	कोकळे	कवठेमहांकाळ
२८७	सोमनाथ गोरखनाथ बामणे	कोकळे	कवठेमहांकाळ
२८८	सूर्यकांत रामचंद्र पवार	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२८९	अंकुश आप्पा पवार	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२९०	आण्णासो आकाराम पवार	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२९१	गोरखा रामचंद्र पवार	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२९२	यशवंत काशिनाथ पवार	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२९३	आत्माराम ज्ञानू चव्हाण	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२९४	तानाजी गणपती पवार	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२९५	अरुण श्रीमती पवार	घाटनांद्रे	कवठेमहांकाळ
२९६	विठ्ठल हुलगाप्पा देवकर	जांभूळवाडी	कवठेमहांकाळ
२९७	राजाराम भीमराव चव्हाण	जांभूळवाडी	कवठेमहांकाळ
२९८	श्रीकांत वसंत सूर्यवंशी	नागज	कवठेमहांकाळ
२९९	रघुनाथ दत्तू नाईक	देशिंग	कवठेमहांकाळ

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
३००	किरण शिवराम टोकले	देशिंग	कवठेमहांकाळ
३०१	मधुकर भीमराव नाईक	देशिंग	कवठेमहांकाळ
३०२	दिलीप धोंडीराम टोकले	देशिंग	कवठेमहांकाळ
३०३	कुमार बाबू जाधव	देशिंग	कवठेमहांकाळ
३०४	शिवाजी सदाशिव माने	देशिंग	कवठेमहांकाळ
३०५	सर्जेराव काशिनाथ देशमुख	नागज	कवठेमहांकाळ
३०६	मोहन वसंत देसाई	रांजणी	कवठेमहांकाळ
३०७	महादेव बाळीशा जाधव	रांजणी	कवठेमहांकाळ
३०८	पोपट ईश्वर चौगुले	कुची	कवठेमहांकाळ
३०९	विठ्ठल शामराव चव्हाण	देशिंग	कवठेमहांकाळ
३१०	प्रमोद चंद्रकांत जाधव	आगळगाव	कवठेमहांकाळ
३११	आणासो आप्पा नाईक	आगळगाव	कवठेमहांकाळ
३१२	शंकर दत्तू जाधव	आगळगाव	कवठेमहांकाळ
३१३	शहाजी महादेव जाधव	आगळगाव	कवठेमहांकाळ
३१४	कैलास जगन्नाथ जाधव	आगळगाव	कवठेमहांकाळ
३१५	अंजना कृष्णा जाधव	आगळगाव	कवठेमहांकाळ
३१६	विलास किसन माने	आगळगाव	कवठेमहांकाळ
३१७	राजाराम सुरेश जाधव	आगळगाव	कवठेमहांकाळ
३१८	सुभास अण्णाप्पा चौगुले	हिंणगाव	कवठेमहांकाळ
३१९	लक्ष्मण संतू चौगुले	हिंणगाव	कवठेमहांकाळ
३२०	शंकर सदाशिव देसाई	कुची	कवठेमहांकाळ
३२१	शहाजी राजाराम चव्हाण	कोकळे	कवठेमहांकाळ
३२२	सर्जेराव संतू चव्हाण	शिरढोण	कवठेमहांकाळ
३२३	शशिकांत बाळू मंडले	वाघोली	कवठेमहांकाळ
३२४	प्रवीण शिवाजी चीगरे	दुधेभावी	कवठेमहांकाळ
३२५	रामगिरी दत्तू गोसावी	केरेवाडी	कवठेमहांकाळ
३२६	सुभाष शामराव पाटोळे	केरेवाडी	कवठेमहांकाळ
३२७	बजरंग धोंडीराम जाधव	भाळवणी	विटा खानापूर
३२८	धीरज वसंत पवार	भाळवणी	विटा खानापूर
३२९	उमाजी तुमाराम चव्हाण	भाळवणी	विटा खानापूर
३३०	अरुण एकनाथ शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
३३१	गणेश विजय शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
३३२	लालासो हिंदूराव मोहिते	भाळवणी	विटा खानापूर
३३३	बजरंग कृष्णा पांढरे	पारे	विटा खानापूर

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
३३४	पंढरीनाथ निवृत्ती वलेकर	पारे	विटा खानापूर
३३५	हरिदास गोविंद सोलनकर	पारे	विटा खानापूर
३३६	प्रकाश महादेव बुधावले	मंगरुळ	विटा खानापूर
३३७	शब्बीर नूरमहमद शिलगार	कुर्ली	विटा खानापूर
३३८	अधिकराव गणपती रुपनर	पारे	विटा खानापूर
३३९	फिरोज रमजान शिकलगार	कुर्ली	विटा खानापूर
३४०	सचिन आनंदा मदने	पारे	विटा खानापूर
३४१	सुखदेव तानाजी चव्हाण	रेणावी	विटा खानापूर
३४२	मनिषा बाळासाहेब चव्हाण	लेगरे	विटा खानापूर
३४३	अब्दुल अजीज शिकलगार	लेगरे	विटा खानापूर
३४४	अमित बबन चव्हाण	देविखिंडी	विटा खानापूर
३४५	चंद्रकांत शंकर गुजले	लेगरे	विटा खानापूर
३४६	सोपान दाजी चामखडे	भिकवडी बु.	विटा खानापूर
३४७	संभाजी नारायण मंडले	देवखिंडी	विटा खानापूर
३४८	बाबासो शिवलिंग मदने	हिंगणगादे	विटा खानापूर
३४९	विनायक वसंत शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
३५०	तुकाराम यशवंत शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
३५१	संभाजी रामचंद्र राठवडे	भाळवणी	विटा खानापूर
३५२	सर्जेराव रामचंद्र राठवडे	भाळवणी	विटा खानापूर
३५३	संजय अशोक शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
३५४	संजय दगडू मोहिते	भाळवणी	विटा खानापूर
३५५	बाबासो केरू दोडे	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
३५६	शालन किसान बर्गे	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
३५७	सुहास सर्जेराव शिरतोडे	ओझर्डे	इस्लामपुर
३५८	संजय भगवान शिरतोडे	ओझर्डे	इस्लामपुर
३५९	सचिन भगवान शिरतोडे	ओझर्डे	इस्लामपुर
३६०	संपत किसान कोळेकर	कामेरी	इस्लामपुर
३६१	सोमाजी रामा जानकर	कामेरी	इस्लामपुर
३६२	गजानन आनंदराव म्हस्के	कामेरी	इस्लामपुर
३६३	सुभाष बाबुराव मदने	कामेरी	इस्लामपुर
३६४	मोहन बापू रासकर	कामेरी	इस्लामपुर
३६५	दिलीप शंकर पेटकर	कामेरी	इस्लामपुर
३६६	विक्रम यशवंत कोळेकर	कामेरी	इस्लामपुर
३६७	संतोष बाबासाहेब रासकर	कामेरी	इस्लामपुर

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
३६८	संदीप पांडुरंग कोकरे	कारंदवाडी	इस्लामपुर
३६९	राजाराम आबा व्हनमाने	कारंदवाडी	इस्लामपुर
३७०	भीमराव बाबु व्हनमाने	कारंदवाडी	इस्लामपुर
३७१	विश्वास आनंदा जाधव	कि.म.गड	इस्लामपुर
३७२	बाबुराव अण्णा पवार	कि.म.गड	इस्लामपुर
३७३	बाळासो आन्ना जाधव	कि.म.गड	इस्लामपुर
३७४	उत्तम मारुती मदने	कि.म.गड	इस्लामपुर
३७५	भगवान बापु मदने	कि.म.गड	इस्लामपुर
३७६	अरुण काळू जाधव	कि.म.गड	इस्लामपुर
३७७	उदय निवृत्ती खरात	खरातवाडी	इस्लामपुर
३७८	मंगल शिवाजी चव्हाण	गोटखिंडी	इस्लामपुर
३७९	आक्काताई बाबूराव शिद	जुनेखेड	इस्लामपुर
३८०	हिराबाई शामराव फसाले	तांबवे	इस्लामपुर
३८१	शंकर बाळकू गावडे	तांबवे	इस्लामपुर
३८२	शहाजी बापू चव्हाण	तांबवे	इस्लामपुर
३८३	गुणवंत महादेव चव्हाण	तांबवे	इस्लामपुर
३८४	भगवान सखाराम चव्हाण	तांबवे	इस्लामपुर
३८५	हणमंत वसंत आडके	दुधारी	इस्लामपुर
३८६	शंकर बापू काबुगडे	दुधारी	इस्लामपुर
३८७	दिलीप यशवंत मदने	दुधारी	इस्लामपुर
३८८	संजय पांडुरंग शिरतोडे	दुधारी	इस्लामपुर
३८९	मोहन हिंदुराव शिरतोडे	दुधारी	इस्लामपुर
३९०	अजित शामराव मदने	दुधारी	इस्लामपुर
३९१	बापुसो सुरेश गुजले	दुधारी	इस्लामपुर
३९२	यशवंत अण्णा शिरतोडे	दुधारी	इस्लामपुर
३९३	धोंडीराम पांडुरंग सिसाळे	नागाव	इस्लामपुर
३९४	धोंडीराम बाबु डोंबाळे	नागाव	इस्लामपुर
३९५	बाबुराव भुजंगा एडके	नागाव	इस्लामपुर
३९६	भगवान बाबुराव सिसाळे	नागाव	इस्लामपुर
३९७	भीमराव रंगराव सिसाळे	नागाव	इस्लामपुर
३९८	केरू म्हकू हराळे	नेलें	इस्लामपुर
३९९	शिवाजी यशवंत गावडे	नेलें	इस्लामपुर
४००	पांडुरंग तातोबा सिद	नेलें	इस्लामपुर
४०१	दिनकर पांडुरंग वीरकर	नेलें	इस्लामपुर

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
४०२	मिनाबाई तुकाराम वडार	नेलें	इस्लामपुर
४०३	जयवंत यशवंत विरकर	नेलें	इस्लामपुर
४०४	काशिनाथ नाना बादरे	पोखर्णी	इस्लामपुर
४०५	रघुनाथ आत्माराम मंडले	पोखर्णी	इस्लामपुर
४०६	कृष्णा भिमराव मंडले	बहे	इस्लामपुर
४०७	महादेव बाबू मदने	बहे	इस्लामपुर
४०८	मारुती महादेव मंडले	बहे	इस्लामपुर
४०९	बबन बाबूराव शिरतोडे	बहे	इस्लामपुर
४१०	रघुनाथ भगवान गोसावी	बावची	इस्लामपुर
४११	तानाजी शामराव बंडगर	बावची	इस्लामपुर
४१२	गंभीर पांडुरंग चव्हाण	बेरडमाची	इस्लामपुर
४१३	जगन्नाथ आबा पाटोळे	बेरडमाची	इस्लामपुर
४१४	अरुण जगन्नाथ मंडले	बेरडमाची	इस्लामपुर
४१५	प्रशांत पांडुरंग मंडले	बेरडमाची	इस्लामपुर
४१६	लक्ष्मण जगन्नाथ मंडले	बेरडमाची	इस्लामपुर
४१७	राहुल हणमंत गिरीगोसावी	बोरगाव	इस्लामपुर
४१८	सुरेश रंगराव थोरात	मरळनाथपूर	इस्लामपुर
४१९	अनिल बाळकु मदने	माणिकवाडी	इस्लामपुर
४२०	शामराव बाळासो मदने	माणिकवाडी	इस्लामपुर
४२१	सुनिल बाबासो मदने	माणिकवाडी	इस्लामपुर
४२२	सुदाम बाळासो मदने	माणिकवाडी	इस्लामपुर
४२३	काशिलिंग जगन्नाथ कोळेकर	मालेवाडी	इस्लामपुर
४२४	तुकाराम महिपती जाधव	येडेनिपाणी	इस्लामपुर
४२५	प्रमोद नाभा रासकर	येडेनिपाणी	इस्लामपुर
४२६	हणमंत शंकर सोनवलकर	येडेमच्छिंद्र	इस्लामपुर
४२७	उत्तम बापू पवार (वडार)	येडेमच्छिंद्र	इस्लामपुर
४२८	दामाजी हंबीरराव मदने	रेठरे धरण	इस्लामपुर
४२९	तानाजी दादासो मदने	रेठरे धरण	इस्लामपुर
४३०	राजेंद्र भीमराव कोमटे	रेठरे धरण	इस्लामपुर
४३१	राहुल बालसिंग शिंगाडे	रेठरे धरण	इस्लामपुर
४३२	मानसिंग शिद्धू थोरात (पावणे)	रेठरे धरण	इस्लामपुर
४३३	सर्जेराव बाळकू दाईगडे	लाडेगाव	इस्लामपुर
४३४	बाळकृष्ण हिंदुराव चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४३५	धनाजी बबन चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर



अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
४३६	शिवाजी बाकु चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४३७	साहेबराव मारुती चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४३८	आनंदा रघुनाथ तटले	वाटेगाव	इस्लामपुर
४३९	संदीप राजाराम चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४४०	संजय रघुनाथ तटले	वाटेगाव	इस्लामपुर
४४१	राजेंद्र खाशाबा चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४४२	भगवान संभाजी चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४४३	विश्वनाथ बबन चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४४४	हणमंत दादू चव्हाण	वाटेगाव	इस्लामपुर
४४५	हणमंत दादू चव्हाण	शिगाव	इस्लामपुर
४४६	रागिणी कृष्णाथ मदने	शिगाव	इस्लामपुर
४४७	सुरेश बाबुराव गावडे	शिगाव	इस्लामपुर
४४८	दत्तात्रय केशव गावडे	शिगाव	इस्लामपुर
४४९	श्रीपती महादेव गावडे	शिगाव	इस्लामपुर
४५०	पांडुरंग आबा गावडे	शिगाव	इस्लामपुर
४५१	आकाश अण्णाप्पा आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५२	अभिजित तुकाराम आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५३	अभिजित आनंदा आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५४	वैभव विष्णु आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५५	राजकुमार पांडुरंग आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५६	गजानन मारुती आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५७	चेतन विजय आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५८	संजय विष्णु आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४५९	सुभाष अधिक आडके	शेणे	इस्लामपुर
४६०	महादेव तुकाराम बंडगर	सुरुल	इस्लामपुर
४६१	भिकाजी बाळासो कोळेकर	सुरुल	इस्लामपुर
४६२	कृष्णाथ मारुती बंडगर	सुरुल	इस्लामपुर
४६३	धनाजी कृष्णा हुबाले	हुबालवाडी	इस्लामपुर
४६४	अनिता अशोक उगारे	हुबालवाडी	इस्लामपुर
४६५	मिथुन कृष्णा हुबाले	हुबालवाडी	इस्लामपुर
४६६	प्रकाश बाळू शिंदे	हुबालवाडी	इस्लामपुर
४६७	सुरेश रामचंद्र डांगे	हुबालवाडी	इस्लामपुर
४६८	अनिता बिरु सिसाळे	नागाव	इस्लामपुर
४६९	बाळासाहेब राघू, सिसाळे	नागाव	इस्लामपुर

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
४७०	संजय आप्पा एडके	नागाव	इस्लामपुर
४७१	प्रकाश भिया सिसाळे	नागाव	इस्लामपुर
४७२	शामराव रंगराव मिसाळे	नागाव	इस्लामपुर
४७३	सागर लालासो वीरकर	नेलें	इस्लामपुर
४७४	सोमाजी अण्णा वाठारकर	नेलें	इस्लामपुर
४७५	बाळासाहेब विष्णु मंडले	बहे	इस्लामपुर
४७६	हणमंत बाबू मदन	बहे	इस्लामपुर
४७७	जयश्री गोरख चव्हाण	बहे	इस्लामपुर
४७८	कृष्णात ज्ञानदेव दाईगडे	लाडेगाव	इस्लामपुर
४७९	प्रताप शंकर पवार	गोटखिंडी	इस्लामपुर
४८०	विश्वास शंकर पवार	गोटखिंडी	इस्लामपुर
४८१	जगन्नाथ शिवाजी चव्हाण	तांबवे	इस्लामपुर
४८२	लक्ष्मण शिवाजी चव्हाण	तांबवे	इस्लामपुर
४८३	शिवाजी दादू चव्हाण	तांबवे	इस्लामपुर
४८४	छाया शिवाजी गावडे	लाडेगाव	इस्लामपुर
४८५	शिवम सागर आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४८६	राहुल अशोक आंबी	शिरगाव	इस्लामपुर
४८७	दिलीप पांडुरंग हुबाले	हुबालवाडी	इस्लामपुर
४८८	सुभाष पांडुरंग हुबाले	हुबालवाडी	इस्लामपुर
४८९	अजित मधुकर घोडके	हुबालवाडी	इस्लामपुर
४९०	संतोष विलास हराळे	येडेमच्छिंद्र	इस्लामपुर
४९१	रघुनाथ गुंडा बादरे	पोखर्णी	इस्लामपुर
४९२	संजय बापु रूपनर	खंडेराजुरी	मिरज
४९३	मारुती महादेव नाईक	वड्डी	मिरज
४९४	विजय काकासो मंडले	बिसुर	मिरज
४९५	अनिल संभाजी गडदे	नांद्रे	मिरज
४९६	राजाराम तुकाराम हराळे	तुंग	मिरज
४९७	सदाशिव शंकर आंबी	तुंग	मिरज
४९८	खंडू नाना बागडी	तुंग	मिरज
४९९	बाबासो शंकर जाधव	तुंग	मिरज
५००	पोपट शंकर परदेशी	तुंग	मिरज
५०१	जितेंद्र कुमार गावडे	मालगांव	मिरज
५०२	सुदर्शन दत्ताजीराव पवार	मालगांव	मिरज
५०३	अविनाश सिद्राम चव्हाण	मालगांव	मिरज

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
५०४	सचिन मोहन गोंधळी	मालगांव	मिरज
५०५	महादेव मारुती गोंधळी	मालगांव	मिरज
५०६	दत्तात्रय विठोबा धनगर	मालगांव	मिरज
५०७	अवघडी रावसो भानुसे	मालगांव	मिरज
५०८	बाबासो पिराजी गावडे	मालगांव	मिरज
५०९	दादासो कल्लाप्पा नाईक	मालगांव	मिरज
५१०	सागर लक्ष्मण गावडे	मालगांव	मिरज
५११	विनोद दिनकर गोंधळी	मालगांव	मिरज
५१२	बिरु गुंडा गावडे	मालगांव	मिरज
५१३	सुखदेव बाळु गावडे	मालगांव	मिरज
५१४	कल्लापा भरमु भानुसे	मालगांव	मिरज
५१५	विठोबा बिरु नरुटे	मालगांव	मिरज
५१६	आण्णासो कल्लाप्पा भानुसे	मालगांव	मिरज
५१७	संदीप मारुती भानुसे	मालगांव	मिरज
५१८	सुरुश आवडाप्पा भानुसे	मालगांव	मिरज
५१९	सिद्राम भुपाल भानुसे	मालगांव	मिरज
५२०	दिनेश संभाजी शिंदे	मालगांव	मिरज
५२१	शिवाजी शंकर भानुसे	मालगांव	मिरज
५२२	ईराप्पा महादेव गावडे	मालगांव	मिरज
५२३	शितल हंबीराव गावडे	मालगांव	मिरज
५२४	संदीप बिरु गावडे	मालगांव	मिरज
५२५	खानु ऊर्फ सोनाप्पा बाबू भानुसे	मालगांव	मिरज
५२६	अमोल महादेव गोरड	मालगांव	मिरज
५२७	तातोबा शिवाप्पा नरुटे	मालगांव	मिरज
५२८	कुमार विठोबा धनगर	मालगांव	मिरज
५२९	नामदेव विष्णु मासाळ	मालगांव	मिरज
५३०	राजेद्र महादेव भानुसे	मालगांव	मिरज
५३१	पेंटर नामदेव खरात	मालगांव	मिरज
५३२	आण्णासो तायाप्पा पवार	मालगांव	मिरज
५३३	श्रीकांत यल्लाप्पा जाधव	मालगांव	मिरज
५३४	बाबू धोंडीबा खाडे	बेडग	मिरज
५३५	छाया शंकर ओमासे	बेडग	मिरज
५३६	मोहन तुकाराम ओमासे	बेडग	मिरज
५३७	काकासो बिरु कनप	नरवाड	मिरज

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
५३८	तात्यासो आप्पासो बत्रे	नरवाड	मिरज
५३९	सुरेश बाबूराव जमादार	नरवाड	मिरज
५४०	गंगाराम शामराव जमादार	नरवाड	मिरज
५४१	भिमप्पा चन्नाप्पा कुलकर्णी	नरवाड	मिरज
५४२	अशोक राजाराम पाटील	नरवाड	मिरज
५४३	रामू यल्लाप्पा पाटील	नरवाड	मिरज
५४४	आण्णासो देवाप्पा व्याकुडे	नरवाड	मिरज
५४५	राजेंद्र मारुती जमादार	नरवाड	मिरज
५४६	मारुती बापू सनदी	नरवाड	मिरज
५४७	रामचंद्र मोहन कनके	म्हैशाळ	मिरज
५४८	खंडू बाबू कराडे	विजयनगर	मिरज
५४९	बाळासो भिमराव पवार	बोलवाड	मिरज
५५०	संगाप्पा रामू नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५१	सतराम यल्लाप्पा नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५२	परशराम बाजीराव नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५३	आण्णप्पा लक्ष्मण नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५४	संजू दादू नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५५	अंबोजी भिमा नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५६	आप्पासो वाळू नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५७	विलास राजाराम नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५८	लक्ष्मण रामू नंदीवाले	बोलवाड	मिरज
५५९	माणिक बाबासो खोत	सिध्देवाडी	मिरज
५६०	तानाजी मायाप्पा मिसळ	म्हैशाळ	मिरज
५६१	विष्णू भैरू केसकर	म्हैशाळ	मिरज
५६२	पांडूरंग बापू खरात	मालगांव	मिरज
५६३	जगन्नाथ पांडूरंग चव्हाण	कुमठे	तासगांव
५६४	बाळासाहेब रघुनाथ हजारे	कुमठे	तासगांव
५६५	संजय यल्लाप्पा पवार	कुमठे	तासगांव
५६६	विश्वास शिवाजी गावडे	कुमठे	तासगांव
५६७	शिवाजी नारायण लोहार	वडगांव	तासगांव
५६८	सुनिल शामराव मंडले	वडगांव	तासगांव
५६९	अनिल विश्वनाथ चौगुले	धुळगांव	तासगांव
५७०	अमित सुनिल कदम	शिरगांव (वि)	तासगांव
५७१	ज्ञानदेव नामदेव शेंडगे	पेड	तासगांव

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
५७२	संगिता वसंत शेंडगे	पेड	तासगांव
५७३	प्रकाश सुभाष शेंडगे	पेड	तासगांव
५७४	शिवाजी केशव हजारे	कुमठे	तासगांव
५७५	अंकुश सदाशिव मंडले	हातनोली	तासगांव
५७६	दादासो काशिनाथ मंडले	हातनोली	तासगांव
५७७	नारायण हिंदुराव मंडले	हातनोली	तासगांव
५७८	विलास दत्तु मंडले	हातनोली	तासगांव
५७९	विठ्ठल दत्तु गोसावी	हातनोली	तासगांव
५८०	रामहरी दत्तु गोसावी	हातनोली	तासगांव
५८१	गोपाळ नामदेव मंडले	हातनोली	तासगांव
५८२	कृष्णा सोपान मदने	लिंब	तासगांव
५८३	सर्जेराव आबा मदने	लिंब	तासगांव
५८४	पोपट आण्णा मदने	लिंब	तासगांव
५८५	कृष्णा यल्लप्पा चव्हाण	डोंगरसोनी	तासगांव
५८६	दादासो नामदेव मंडले	हातनोली	तासगांव
५८७	मोहन नामदेव मंडले	मांजर्डे	तासगांव
५८८	सतीश नारायण ढाळे	मांजर्डे	तासगांव
५८९	वसंत शिवाजी मदने	सावळज	तासगांव
५९०	शहाजी भगवान मदने	लिंब	तासगांव
५९१	शंकर विठोबा बागणकर	मणेराजूरी	तासगांव
५९२	हणमंत संपत मंडले	मणेराजूरी	तासगांव
५९३	मानसिंग भिमराव चव्हाण	मणेराजूरी	तासगांव
५९४	खंडु परसू चव्हाण	मणेराजूरी	तासगांव
५९५	दिपक लक्ष्मण नाईक	मणेराजूरी	तासगांव
५९६	परशराम नारायण बागणकर	मणेराजूरी	तासगांव
५९७	रामचंद्र गणपती बागणकर	मणेराजूरी	तासगांव
५९८	पोपट महादेव एडके	कुमठे	तासगांव
५९९	जितेंद्र परशराम शिरतोडे	कवठे एकंद	तासगांव
६००	तानाजी परशराम शिरतोडे	कवठे एकंद	तासगांव
६०१	अर्जुन सुनिल कदम	शिरगांव (वि)	तासगांव
६०२	भास्कर जयसिंग मदने	लिंब	तासगांव
६०३	वसंत यशवंत कोकरे	हणमंतवाडीये	कडेगांव
६०४	हिंदुराव यशवंत कोकरे	हणमंतवाडीये	कडेगांव
६०५	राहुल धनाजी मंडले	हणमंतवाडीये	कडेगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
६०६	राजेंद्र व्यंकट धोत्रे	कडेपुर	कडेगांव
६०७	संजय व्यंकट धोत्रे	कडेपुर	कडेगांव
६०८	कुमार (अशोक) तुकाराम रास्कर	कडेपुर	कडेगांव
६०९	संगीता आनंद जाधव	कडेपुर	कडेगांव
६१०	धोंडुबाई राजू जाधव	कडेपुर	कडेगांव
६११	सागर दुर्गाप्पा बलसुरे	देवराष्ट्र	कडेगांव
६१२	आनंदा सोपान लोहार	देवराष्ट्र	कडेगांव
६१३	कंठाबाई मारुती लोहार	देवराष्ट्र	कडेगांव
६१४	रमेश बाबू पवार (लोहार)	देवराष्ट्र	कडेगांव
६१५	तानाजी बाबुराव चव्हाण	देवराष्ट्र	कडेगांव
६१६	प्रकाश सिंधु लोहार	देवराष्ट्र	कडेगांव
६१७	दत्तात्रय विलास लोहार	देवराष्ट्र	कडेगांव
६१८	उत्तम खंडू शिरतोडे	शिरगांव	कडेगांव
६१९	तानाजी सदाशिव गावडे	वडीयेरायबाग	कडेगांव
६२०	विशाल नारायण कोळेकर	पाडळी	कडेगांव
६२१	आनंदा महादेव कोळेकर	पाडळी	कडेगांव
६२२	सागर बाळकृष्ण कोळेकर	पाडळी	कडेगांव
६२३	धनाजी मोहन जाधव	कडेपुर	कडेगांव
६२४	जगन्नाथ किसन कोळेकर	पाडळी	कडेगांव
६२५	धनाजी मोहन पाटोळे	पाडळी	कडेगांव
६२६	बाळू/बाळकृष्ण रंगा पवार	देवराष्ट्र	कडेगांव
६२७	सतिश शिवाजी घाडगे	कडेपुर	कडेगांव
६२८	हणमंत सुदाम सुर्यवंशी	कडेपुर	कडेगांव
६२९	अनुराधा संजय गोंधळी	वडीयेरायबाग	कडेगांव
६३०	संभाजी शिवराम गायकवाड	वडीयेरायबाग	कडेगांव
६३१	पांडुरंग बाबूराव जाधव	येडे	कडेगांव
६३२	अशोक व्यंकट जाधव	येडे	कडेगांव
६३३	विक्रम दिलीप लांडगे	वांगी	कडेगांव
६३४	नारायण हरीबा गायकवाड	मो.वडगाव	कडेगांव
६३५	शिवाजी पांडुरंग होनमाने	देवराष्ट्र	कडेगांव
६३६	शिवाजी शंकर पवार	सोहोली	कडेगांव
६३७	सुभाष विष्णू बोडरे	वडीयेरायबाग	कडेगांव
६३८	भिमराव चिन्तू जाधव	येडे	कडेगांव
६३९	रमेश रामा पवार	देवराष्ट्र	कडेगांव

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
६४०	हणमंत नारायण वडर	कडेपुर	कडेगांव
६४१	संतोष बाळासो जाधव	तडसर	कडेगांव
६४२	तातोबा शिवाजी माने	सुर्यगांव	पलुस
६४३	सर्जेराव सुबराव भिसे	कुंडल	पलुस
६४४	संजय जगन्नाथ गोरड	कुंडल	पलुस
६४५	वसंत शामराव पाटील	आमणापुर	पलुस
६४६	विक्रम शामराव पाटील	आमणापुर	पलुस
६४७	शुभम मधुकर मेटकरी	घोगांव	पलुस
६४८	दिपक अशोक मदने	रामानंदनगर	पलुस
६४९	अशोक आनंदा जाधव	दुधोडी	पलुस
६५०	शामराव राजाराम भोसले	दुधोडी	पलुस
६५१	पांडुरंग काशिनाथ गावडे	कुंडल	पलुस
६५२	रामचंद्र शंकर भोसले	दुधोडी	पलुस
६५३	कृष्णा तुकाराम गावडे	दुधोडी	पलुस
६५४	धनाजी किसन गोरे	घोगांव	पलुस
६५५	सदाशिव बाळू वावरे	भिलवडी	पलुस
६५६	अल्लाबक्ष कमाल पठाण	कुंडल	पलुस
६५७	अजमेर पिरखान पठाण	कुंडल	पलुस
६५८	दस्तगीर शहाबुध्दीन पठाण	कुंडल	पलुस
६५९	हरीचंद्र नाना मासाळ	कुंडल	पलुस
६६०	वसंत सखाराम गोरड	कुंडल	पलुस
६६१	योगेश भगवान भिसे	कुंडल	पलुस
६६२	जीवन विठ्ठल गडदे	कुंडल	पलुस
६६३	अविनाश सयाप्पा मदने	कुंडल	पलुस
६६४	श्री. तुकाराम हुन्ना राठोड	धुळकरणवाडी	जत
६६५	श्री. मेघराज वालू राठोड	धुळकरणवाडी	जत
६६६	श्री. अंकुश भानुदास मंडले	दरिकोणुर	जत
६६७	श्री. महादेव लक्ष्मण बजंत्री	जाडर बोबलाद	जत
६६८	राजेंद्र संदीपान बुधावले	लिंगीवरे	आटपाडी
६६९	कृष्णात जगन्नाथ पुजारी	लिंगीवरे	आटपाडी
६७०	दादू सखाराम खटके	लिंगीवरे	आटपाडी
६७१	गजानन भानुदास खांडेकर	लिंगीवरे	आटपाडी
६७२	मच्छेंद्र कृष्णा मदने	लिंगीवरे	आटपाडी
६७३	पांडुरंग कृष्णा मदने	लिंगीवरे	आटपाडी

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
६७४	भानुदास मारुती माडकर	लिंगीवरे	आटपाडी
६७५	पांडुरंग सोपान माडकर	लिंगीवरे	आटपाडी
६७६	संदीप ब्रह्मदेव काळे	लिंगीवरे	आटपाडी
६७७	सरिता मोहन बुधावले	लिंगीवरे	आटपाडी
६७८	माणिक जालीधर खटके	लिंगीवरे	आटपाडी
६७९	ईश्वर मारुती माडकर	लिंगीवरे	आटपाडी
६८०	शिवाजी कृष्णा मदने	लिंगीवरे	आटपाडी
६८१	सुभाष बाबा मदने	लिंगीवरे	आटपाडी
६८२	दिलीप नाना मोरे	लिंगीवरे	आटपाडी
६८३	हिराबाई माणिक खटके	लिंगीवरे	आटपाडी
६८४	राजु जाफर शेख	लिंगीवरे	आटपाडी
६८५	पैगंबर जाफर शेख	लिंगीवरे	आटपाडी
६८६	सतिश पांडुरंग खांडेकर	लिंगीवरे	आटपाडी
६८७	शंकर रामा बिडगर	लिंगीवरे	आटपाडी
६८८	नंदा अरुण खटके	लिंगीवरे	आटपाडी
६८९	समाधान मधुकर खताळ	लिंगीवरे	आटपाडी
६९०	कांतीलाल महादेव खताळ	लिंगीवरे	आटपाडी
६९१	महादेव लव्हू मासाळ	जाभुळणी	आटपाडी
६९२	किसन हरी उकसे	जाभुळणी	आटपाडी
६९३	नाना बापु उकसे	जाभुळणी	आटपाडी
६९४	आप्पा हरिबा उकसे	जाभुळणी	आटपाडी
६९५	पांडुरंग बापु झंजे	जाभुळणी	आटपाडी
६९६	दिनेश म्हाकोबा घागरे	जाभुळणी	आटपाडी
६९७	शिवाजी आणा माने	झरे	आटपाडी
६९८	अनिल किसन खरात	गोमेवाडी	आटपाडी
६९९	शामराव पांडुरंग रुपनर	गोमेवाडी	आटपाडी
७००	सुखदेव राम सरगर	गोमेवाडी	आटपाडी
७०१	सुखदेव रंगनाथ माने	गोमेवाडी	आटपाडी
७०२	श्रीमंत भगवान जरग	गोमेवाडी	आटपाडी
७०३	बापु पोपट झंजे	घाणंद	आटपाडी
७०४	पोपट देववा झंजे	घाणंद	आटपाडी
७०५	विलास सदा झंजे	घाणंद	आटपाडी
७०६	जगन्नाथ बाबुराव काकडे	घाणंद	आटपाडी
७०७	सुरेश गोविंद कटरे	घाणंद	आटपाडी



अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
७०८	अरुणा मारुती कटरे	घाणंद	आटपाडी
७०९	सुनील भिमराव येळे	घाणंद	आटपाडी
७१०	पारुबाई तुकाराम कटरे	घाणंद	आटपाडी
७११	श्रीमंत हरिबा कटरे	घाणंद	आटपाडी
७१२	सुरेश भगवान झंजे	घाणंद	आटपाडी
७१३	मधुकर मारुती झंजे	घाणंद	आटपाडी
७१४	अर्जुन शंकर झंजे	घाणंद	आटपाडी
७१५	कुंडलिक अण्णा कटरे	घाणंद	आटपाडी
७१६	रुक्मिणी भास्कर काळे	घाणंद	आटपाडी
७१७	आनंदा निवृत्ती झंजे	घाणंद	आटपाडी
७१८	शिवाजी अण्णा कटरे	घाणंद	आटपाडी
७१९	दीपक सोमा झंजे	घाणंद	आटपाडी
७२०	नामदेव बापु कटरे	घाणंद	आटपाडी
७२१	अर्जुन वाळु लेंगरे	लेंगरेवाडी	आटपाडी
७२२	आनंदा विष्णु इंगवले	लेंगरेवाडी	आटपाडी
७२३	औदुंबर पांडुरंग बंडगर	लेंगरेवाडी	आटपाडी
७२४	हरी अण्णा लवटे	लेंगरेवाडी	आटपाडी
७२५	अरुण जालींदर लेंगरे	लेंगरेवाडी	आटपाडी
७२६	सुरेश शामराव चवरे	कुरुंडवाडी	आटपाडी
७२७	विजय विठ्ठल वगरे	कुरुंडवाडी	आटपाडी
७२८	तातोबा यशवंत वगरे	कुरुंडवाडी	आटपाडी
७२९	काशिनाथ मारुती भानुसे	कुरुंडवाडी	आटपाडी
७३०	उत्तरेश्वर गेंदाप्पा खोत	कुरुंडवाडी	आटपाडी
७३१	संजय सुबराव खोत	कुरुंडवाडी	आटपाडी
७३२	सिदा जगनाथ वगरे	कुरुंडवाडी	आटपाडी
७३३	नाना हरिबा भानुसे	कुरुंडवाडी	आटपाडी
७३४	विजय हरिबा भानुसे	कुरुंडवाडी	आटपाडी
७३५	रघुनाथ गंगाराम खांडेकर	हिवतड	आटपाडी
७३६	उत्तम जयवंत मंडले	हिवतड	आटपाडी
७३७	सतिश जयवंत मंडले	हिवतड	आटपाडी
७३८	रमेश जयवंत मंडले	हिवतड	आटपाडी
७३९	बाळासो नामदेव खांडेकर	हिवतड	आटपाडी
७४०	हिराप्पा शामराव खांडेकर	हिवतड	आटपाडी
७४१	राजाराम बापुराव देशमुख	हिवतड	आटपाडी

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
७४२	दिलीप बंडा मंडले	हिवतड	आटपाडी
७४३	विठ्ठल निवृत्ती खरात	गोमेवाडी	आटपाडी
७४४	गणपती आकाराम अर्जुन	गोमेवाडी	आटपाडी
७४५	गजानन रामचंद्र शेंडगे	राजेवाडी	आटपाडी
७४६	कल्पना आत्माराम काळे	राजेवाडी	आटपाडी
७४७	सुरेश नामदेव पुजारी	राजेवाडी	आटपाडी
७४८	शंकर ज्ञानु पुकळे	दिघंची	आटपाडी
७४९	शिवाजी तातोवा पुकळे	दिघंची	आटपाडी
७५०	बापु तातोबा पुकळे	दिघंची	आटपाडी
७५१	हणमंत गोपाल देसाई	दिघंची	आटपाडी
७५२	नामदेव रामू हुबाले	दिघंची	आटपाडी
७५३	अंजना दत्तात्रय माने	दिघंची	आटपाडी
७५४	भिमराव बाबा पुजारी	दिघंची	आटपाडी
७५५	नंदकुमार राजाराम चव्हाण	दिघंची	आटपाडी
७५६	जालींधर म्हाकू घोडके	दिघंची	आटपाडी
७५७	राजेंद्र अर्जुन पुजारी	दिघंची	आटपाडी
७५८	भारत पांडुरंग खांडेकर	दिघंची	आटपाडी
७५९	दत्तात्रय धोंडीराम चव्हाण	दिघंची	आटपाडी
७६०	बाळु खाशाबा चव्हाण	दिघंची	आटपाडी
७६१	राहुल मगर बुधावले	दिघंची	आटपाडी
७६२	यलाप्पा उमाजी माने	दिघंची	आटपाडी
७६३	सचिन यलाप्पा माने	दिघंची	आटपाडी
७६४	गोरखनाथ आप्पा चव्हाण	दिघंची	आटपाडी
७६५	सचिन ब्रह्मदेव बुधावले	दिघंची	आटपाडी
७६६	नाथबाबा जयवंत बुधावले	दिघंची	आटपाडी
७६७	सोमनाथ जयवंत बुधावले	दिघंची	आटपाडी
७६८	हणमंत अनंता बुधावले	दिघंची	आटपाडी
७६९	अंकुश आप्पा शिंदे	दिघंची	आटपाडी
७७०	सुभाष पांडुरंग शिंदे	दिघंची	आटपाडी
७७१	कालिदास अंकुश शिंदे	दिघंची	आटपाडी
७७२	नवनाथ अंकुश शिंदे	दिघंची	आटपाडी
७७३	देविदास अंकुश शिंदे	दिघंची	आटपाडी
७७४	आदिनाथ लहू शिंदे	दिघंची	आटपाडी
७७५	विजय आप्पा मंडले	पिंपरी खु.	आटपाडी

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
७७६	सत्यवान तातोबा चव्हाण	विभुतवाडी	आटपाडी
७७७	सुरेश बाबुराव कोकरे	कामथ	आटपाडी
७७८	सचिन कृष्णा पावणे	कामथ	आटपाडी
७७९	अर्जुन यशवंत पाटील	कामथ	आटपाडी
७८०	तातोबा तायाप्पा थोरात	कामथ	आटपाडी
७८१	भारत किसन सरक	कामथ	आटपाडी
७८२	धोंडीबा सोपान शिंगाडे	कामथ	आटपाडी
७८३	शरद शंकर माने	कामथ	आटपाडी
७८४	अरविंद नामदेव वळकुंडे	कामथ	आटपाडी
७८५	आप्पा विठोबा कचरे	कामथ	आटपाडी
७८६	श्रीमंत शंकर कोकरे	कामथ	आटपाडी
७८७	अरुण जनार्धन सरक	कामथ	आटपाडी
७८८	ईश्वर गणपती वळकुंडे	कामथ	आटपाडी
७८९	शामराव ज्ञानु दडस	उंबरगाव	आटपाडी
७९०	बजरंग दडसु दडस	उंबरगाव	आटपाडी
७९१	सोपान नारायण ठोंबरे	उंबरगाव	आटपाडी
७९२	रणजीत धनाजी दडस	उंबरगाव	आटपाडी
७९३	नंदकुमार ज्ञानु ठोंबरे	उंबरगाव	आटपाडी
७९४	दत्तात्रय मारुती हुलगे	मुढेवाडी	आटपाडी
७९५	आबा शंकर मुढे	मुढेवाडी	आटपाडी
७९६	राजु शिवाजी मुढे	मुढेवाडी	आटपाडी
७९७	साहेबराव तुकाराम मुढे	मुढेवाडी	आटपाडी
७९८	सुरेश बाबा मुढे	मुढेवाडी	आटपाडी
७९९	बाबा ज्ञानु मुढे	मुढेवाडी	आटपाडी
८००	शामराव ज्ञानु हुलगे	मुढेवाडी	आटपाडी
८०१	माऊली सुनील जाधव	दिघंची	आटपाडी
८०२	श्रीरंग ज्ञानु पुकळे	बनपुरी	आटपाडी
८०३	विलास भिमराव दडस	उंबरगाव	आटपाडी
८०४	राजाराम बाबा गाढवे	उंबरगाव	आटपाडी
८०५	गजेंद्र बाबा गाढवे	उंबरगाव	आटपाडी
८०६	मालन भिवा काळे	उंबरगाव	आटपाडी
८०७	बाळु नामदेव मंडले	पिंपरी खु.	आटपाडी
८०८	सुमन संभाजी तळे	य.पा.वाडी	आटपाडी
८०९	पोपट राजाराम वाघमोडे	कामथ	आटपाडी

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
८१०	लक्ष्मण नाथा चव्हाण	झरे	आटपाडी
११	सदाशिव तुकाराम माने	झरे	आटपाडी
८१२	सुरज आनंदा चव्हाण	झरे	आटपाडी
८१३	आत्माराम शिवराम यमगर	बनपुरी	आटपाडी
८१४	रावसो दादू पुकळे	बनपुरी	आटपाडी
८१५	संतोष तानाजी मोटे	घाणंद	आटपाडी
८१६	सुखदेव पांडुरंग काकडे	घाणंद	आटपाडी
८१७	मारुती विष्णु कटरे	घाणंद	आटपाडी
८१८	अनिल भगवान येळे	घाणंद	आटपाडी
८१९	ईश्वरा श्रीपती ठोंबरे	उंबरगाव	आटपाडी
८२०	विद्या प्रफुल्ल गोसावी	आटपाडी	आटपाडी
८२१	उत्तम केशव ठोंबरे	उंबरगाव	आटपाडी
८२२	चंद्रकांत पांडुरंग सरगर	करगणी	आटपाडी
८२३	निलेश मधुकर पाटील	उंबरगाव	आटपाडी
८२४	लालासो श्रीरंग चव्हाण	उंबरगाव	आटपाडी
८२५	सदाशिव सुखदेव डोंबाळे	उंबरगाव	आटपाडी
८२६	अनिल नामदेव गाढवे	उंबरगाव	आटपाडी
८२७	विजय नामदेव गाढवे	उंबरगाव	आटपाडी
८२८	शिवाजी शामराव माने	उंबरगाव	आटपाडी
८२९	शैलजा रामचंद्र पुकळे	बनपुरी	आटपाडी
८३०	जगन्नाथ अण्णा यमगर	बनपुरी	आटपाडी
८३१	नारायण रामचंद्र सरगर	गोमेवाडी	आटपाडी
८३२	बाळू जगन्नाथ मंडले	गोमेवाडी	आटपाडी
८३३	विठ्ठल मारुती अर्जुन	गोमेवाडी	आटपाडी
८३४	बजरंग बाबा यमगर	बनपुरी	आटपाडी
८३५	अण्णा पांडुरंग दडस	उंबरगाव	आटपाडी
८३६	महादेव ईश्वर माने	वलवण	आटपाडी
८३७	विठ्ठल बापु थोरात	वलवण	आटपाडी
८३८	दादासो नारायण येळे	घाणंद	आटपाडी
८३९	दादासाहेब शंकर कटरे	घाणंद	आटपाडी
८४०	जगन्नाथ सिदा झंजे	घाणंद	आटपाडी
८४१	नानासो रामचंद्र उकसे	जाभुळणी	आटपाडी
८४२	सिताराम वामन लेंगरे	लेंगरेवाडी	आटपाडी
८४३	रामचंद्र सोना वाघमोडे	घाणंद	आटपाडी

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
८४४	सुनील भगवान येळे	घाणंद	आटपाडी
८४५	तानाजी दशरथ मुढे	निंबवडे	आटपाडी
८४६	बाबासो शामराव पाटील	निंबवडे	आटपाडी
८४७	संतोष लक्ष्मण मुढे	निंबवडे	आटपाडी
८४८	रमेश शामराव खटके	निंबवडे	आटपाडी
८४९	वसंत निवृत्ती हाके	आटपाडी	आटपाडी
८५०	धनाजी सदाशिव चव्हाण	पुजारवाडी (दि.)	आटपाडी
८५१	संतोष सदाशिव चव्हाण	पुजारवाडी (दि.)	आटपाडी
८५२	संजय उजना पुजारी	पुजारवाडी (दि.)	आटपाडी
८५३	सविता उमेश पुजारी	पुजारवाडी (दि.)	आटपाडी
८५४	रावसाहेब महाकाळ पुजारी	पुजारवाडी (दि.)	आटपाडी
८५५	भानुदास रंगराव मंडले	अलकुड एम	कवठे महाकाळ
८५६	संजय रंगराव मंडले	अलकुड एम	कवठे महाकाळ
८५७	राऊ रामू नाईक	कोकळे	कवठे महाकाळ
८५८	सुवर्णा सदानंद गीरीबुवा	हरोली	कवठे महाकाळ
८५९	उत्तम राजाराम गोसावी	खरशिंग	कवठे महाकाळ
८६०	अनिकेत अनंत देसाई	नागज	कवठे महाकाळ
८६१	सुरेश महादेव गुजले	मळणगांव	कवठे महाकाळ
८६२	रोहीत भिमराव आडके	भाळवणी	विटा खानापूर
८६३	दादासो बजरंग शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
८६४	अमोल प्रल्हाद शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
८६५	बिरू बापू हजारें	कार्वे	विटा खानापूर
८६६	विष्णू बबन शिरतोडे	भाळवणी	विटा खानापूर
८६७	जुबेर पापा शिकलगार	कुर्ली	विटा खानापूर
८६८	महादेव गणपती मंडले	कुर्ली	विटा खानापूर
८६९	वैभव धनाजी मंडले	घोटी खु.	विटा खानापूर
८७०	गुरुमहाराज सिध्द भारती	बामणी	विटा खानापूर
८७१	दशरथ तानाजी डेंगरे	कुर्ली	विटा खानापूर
८७२	दिपक आनंदा पाटोळे	वेजेगांव	विटा खानापूर
८७३	धनाजी तानाजी मंडले	ढवळेश्वर	विटा खानापूर
८७४	लक्ष्मण बाबू मंडले	ढवळेश्वर	विटा खानापूर
८७५	इंदू सचिन शिरतोडे	जोधळेवाडी	विटा खानापूर
८७६	संतराम नाना मंडले	देविखिंडी	विटा खानापूर
८७७	अजित राजाराम गुजले	लेंगरे	विटा खानापूर

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
८७८	रघुनाथ आत्माराम शिरतोडे	ऐतवडे बु.	इस्लामपुर
८७९	मंगल महादेव जाधव	ऐतवडे बु.	इस्लामपुर
८८०	किशोर नामदेव मदने	ऐतवडे बु.	इस्लामपुर
८८१	बाळासो गणपती दाइंगडे	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
८८२	मंदाकिनी हनमंत शिरतोडे	ओझर्डे	इस्लामपुर
८८३	संतोष दादू जाणकार	ओझर्डे	इस्लामपुर
८८४	हैबती बापू एडके	करंजवडे	इस्लामपुर
८८५	बबन सावळा वडार	कुरळप	इस्लामपुर
८८६	अजय बाबासो शिद	चिकुर्डे	इस्लामपुर
८८७	दत्तात्रय बिरु शिद	चिकुर्डे	इस्लामपुर
८८८	संदीप बिरु शिद	चिकुर्डे	इस्लामपुर
८८९	धनाजी मारुती मलगुंडे	चिकुर्डे	इस्लामपुर
८९०	विक्रम रंगराव मलगुंडे	चिकुर्डे	इस्लामपुर
८९१	संपत मारुती येडगे	जांभूळवाडी	इस्लामपुर
८९२	अभिलाष काशिनाथ चव्हाण	तांबवे	इस्लामपुर
८९३	विश्वास तानाजी वीरकर	नेर्ले	इस्लामपुर
८९४	हणमंत निवृत्ती हादवे	बहे	इस्लामपुर
८९५	अशोक महादेव भोई	बहे	इस्लामपुर
८९६	विकास महादेव भोई	बहे	इस्लामपुर
८९७	वंदना महिपती मंडले	बहे	इस्लामपुर
८९८	धनंजय भाऊ हुबाले	बिचूद	इस्लामपुर
८९९	हनमंत हिदुराव चव्हाण	बेरडमाची	इस्लामपुर
९००	विलास सखाराम गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०१	अर्जुन आकाराम गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०२	भिमराव सखाराम गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०३	प्रल्हाद हरी गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०४	जगन्नाथ दत्तात्रय गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०५	पोपट राजाराम मदने	शिगाव	इस्लामपुर
९०६	जालिंदर ज्ञानू गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०७	दिलीप वसंत गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०८	श्रीकांत भीमराव गावडे	शिगाव	इस्लामपुर
९०९	विलास राजाराम मदने	शिगाव	इस्लामपुर
९१०	आनंदा रघुनाथ गावडे	शिगाव	इस्लामपुर
९११	सुरेश ज्ञानू गावडे	शिगाव	इस्लामपुर

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
९१२	विमल तानाजी गावडे	शिगाव	इस्लामपुर
९१३	लक्ष्मि किसन गावडे	शिगाव	इस्लामपुर
९१४	रघुनाथ रमा गावडे	शिगाव	इस्लामपुर
९१५	सोनाबाई शिवाजी गावडे	शिगाव	इस्लामपुर
९१६	पोपट आनंद डांगे	साखराळे	इस्लामपुर
९१७	अशोक शिंगण डांगे	साखराळे	इस्लामपुर
९१८	विकास श्रीरंग पाटील	साखराळे	इस्लामपुर
९१९	उत्तम राजाराम डांगे	साखराळे	इस्लामपुर
९२०	संभाजी मारुती चव्हाण	सुरुल	इस्लामपुर
९२१	दिलीप धोंडीराम काळे	हुबालवाडी	इस्लामपुर
९२२	जगन्नाथ बाळासो शिंदे	हुबालवाडी	इस्लामपुर
९२३	सुरेश महादेव लोहार	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
९२४	मारुती गंगाराम लोहार	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
९२५	रामचंद्र गंगाराम लोहार	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
९२६	कृष्णात गंगाराम लोहार	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
९२७	विकास जनार्दन लोहार	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
९२८	भाऊसो बालकनाथ भोसले	ऐतवडे खुर्द	इस्लामपुर
९२९	सुरेश हरिभाऊ वाघमोडे	ऐतवडे बुद्रुक	इस्लामपुर
९३०	अभिजित दिलीप फसाले	कामेरी	इस्लामपुर
९३१	अमोल बापू डांगे	कामेरी	इस्लामपुर
९३२	संपत रामचंद्र सिद	कासेगांव	इस्लामपुर
९३३	दत्तू नाना माने	कुरळप	इस्लामपुर
९३४	सुषमा संजय वडार	नेर्ले	इस्लामपुर
९३५	चंद्रकांत बाबुराव पवार	पडवळवाडी	इस्लामपुर
९३६	अशोक छबू आंब्रे	बहे	इस्लामपुर
९३७	इंदुताई प्रजेराव चव्हाण	बिचूद	इस्लामपुर
९३८	नारायण बाळू कांबळे	बिचूद	इस्लामपुर
९३९	कृष्णाजी मल्हारी जाधव	बिचूद	इस्लामपुर
९४०	दिलीप वसंत पाटोळे	बेरडमाची	इस्लामपुर
९४१	बाळासो वसंत पाटोळे	बेरडमाची	इस्लामपुर
९४२	संजय वसंत पाटोळे	बेरडमाची	इस्लामपुर
९४३	नामदेव वसंत जाधव	बेरडमाची	इस्लामपुर
९४४	राजेंद्र हनमंत गुजले	बेरडमाची	इस्लामपुर
९४५	शामराव आनंदा मंडले	बेरडमाची	इस्लामपुर

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
९४६	कल्पना शिवाजी मदने	बेरडमाची	इस्लामपुर
९४७	तानाजी श्रीपती कोळेकर	बोरगाव	इस्लामपुर
९४८	सुरेश दिनकर वाटेगावकर	बोरगाव	इस्लामपुर
९४९	मारुती लक्ष्मन माने	भवानीनगर	इस्लामपुर
९५०	अर्जुन तातोबा पवार	भवानीनगर	इस्लामपुर
९५१	बाबुराव प्रभाकर माळी	भवानीनगर	इस्लामपुर
९५२	गोरखनाथ भीमराव तांदळे	भवानीनगर	इस्लामपुर
९५३	भानुदास गनू तांदळे	भवानीनगर	इस्लामपुर
९५४	विश्वास मारुती भिसे	महादेववाडी	इस्लामपुर
९५५	विठठल दत्तात्रय गावडे	शिगाव	इस्लामपुर
९५६	शामराव गानू गावडे	शिगाव	इस्लामपुर
९५७	पांडुरंग यशवंत गावडे	शिगाव	इस्लामपुर
९५८	राधिका कृष्णा पाटोळे	शिगाव	इस्लामपुर
९५९	तुकाराम महादेव गावडे	शिगाव	इस्लामपुर
९६०	पोपट नारायण गावडे	शिगाव	इस्लामपुर
९६१	भीमराव आनंदा गावडे	शिगाव	इस्लामपुर
९६२	बाजीराव पांडुरंग गावडे	शिगाव	इस्लामपुर
९६३	सुशिला आबा गावडे	शिगाव	इस्लामपुर
९६४	अनिल जयसिंग आंबी	शिरगांव	इस्लामपुर
९६५	दयानंद धोंडीराम आंबी	शिरगांव	इस्लामपुर
९६६	संदीप धोंडीराम आंबी	नेर्ले	इस्लामपुर
९६७	विशाल युवराज आंबे	नेर्ले	इस्लामपुर
९६८	संजय रंगराव गावडे	कुरळप	इस्लामपुर
९६९	मंगेश सखाराम डोंबे	कुरळप	इस्लामपुर
९७०	विष्णू नाना चव्हाण	शिरगांव	इस्लामपुर
९७१	दिलीप पांडुरंग आंबी	मसुचीवाडी	इस्लामपुर
९७२	रामचंद्र भाऊ आंबी	वाटेगांव	इस्लामपुर
९७३	दिगंबर पुंडलिक मोरे	वाटेगांव	इस्लामपुर
९७४	शिवाजी आकाराम तटले	वाटेगांव	इस्लामपुर
९७५	दिनकर सोनाप्पा आडके	वाटेगांव	इस्लामपुर
९७६	दिनकर आकाराम तटले	वाटेगांव	इस्लामपुर
९७७	उमेश अशोक मदने	रेठरेधरण	इस्लामपुर
९७८	मंगल बबन माने	रेठरेधरण	इस्लामपुर
९७९	संपत गुंडा मदने	रेठरेधरण	इस्लामपुर



अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
९८०	शिवाजी रामचंद्र फसाले	ऐतवडे बु.	इस्लामपुर
९८१	पंचमनाथ रघु आंब्रे	इटकर	इस्लामपुर
९८२	काकासो आनंदा मदने	येडेनिपाणी	इस्लामपुर
९८३	दिनकर पांडू भिसे	माणिकवाडी	इस्लामपुर
९८४	सतिश नामदेव मदने	ऐतवडे बु.	इस्लामपुर
९८५	सचिन मारुती मलगुंडे	चिकुर्डे	इस्लामपुर
९८६	सोनाली हितेश काबुगाडे	दुधारी	इस्लामपुर
९८७	हनमंत मोहन पाटोळे	बेरडमाची	इस्लामपुर
९८८	रघुनाथ तातोबा डांगे	साखराळे	इस्लामपुर
९८९	बाबासो शामराव जमादार	नरवाड	मिरज
९९०	संजय रामा जमादार	नरवाड	मिरज
९९१	रविंद्र राजाराम सरवदे	नरवाड	मिरज
९९२	अर्जुन हरी नागरगोजे	नरवाड	मिरज
९९३	उत्तम महादेव नागरगोजे	नरवाड	मिरज
९९४	मारुती हरी नागरगोजे	नरवाड	मिरज
९९५	बाबासो प्रकाश जमादार	नरवाड	मिरज
९९६	संजय कल्लू जमादार	नरवाड	मिरज
९९७	बाबु शंकर कोरवी	नरवाड	मिरज
९९८	महादेव रामा जमादार	नरवाड	मिरज
९९९	पिराप्पा भगवंत नाईक	खटाव	मिरज
१०००	तुकाराम शंकर गिरीबुवा	मालगांव	मिरज
१००१	अंकुश नामदेव चौगुले	तुंग	मिरज
१००२	युवराज नामदेव चौगुले	तुंग	मिरज
१००३	शशिकांत आण्णाप्पा गस्ते	मालगांव	मिरज
१००४	शंकर श्रीपाल गस्ते	मालगांव	मिरज
१००५	संजय भगवान गोसावी	माधवनगर	मिरज
१००६	रमेश मारुती गोसावी	नरवाड	मिरज
१००७	गोविंद बाबुराव आंनदे	मालगांव	मिरज
१००८	योगेश भरत गोसावी	माधवनगर	मिरज
१००९	युवराज सहदेव नाईक	वड्डी	मिरज
१०१०	रमेश महादेव नाईक	वड्डी	मिरज
१०११	यल्लाप्पा बाबु नाईक	वड्डी	मिरज
१०१२	पदयाना कृष्णा नाईक	नरवाड	मिरज
१०१३	महादेव दुर्गाप्पा नाईक	मालगांव	मिरज

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
१०१४	मनोहर परशराम मुते	वड्डी	मिरज
१०१५	महेंद्र यल्लाप्पा नाईक	वड्डी	मिरज
१०१६	सतीश आण्णाप्पा चौगुले	योगेवाडी	तासगांव
१०१७	संजय तानाजी मदने	बेंद्री	तासगांव
१०१८	अंकुश तानाजी मदने	बेंद्री	तासगांव
१०१९	अनिल भिमराव मदने	बेंद्री	तासगांव
१०२०	पतंगराव चंद्रु भोसले	नेहरूनगर	तासगांव
१०२१	राजाराम लक्ष्मण भोसले	नेहरूनगर	तासगांव
१०२२	वसंत संतु मोकाशी	नेहरूनगर	तासगांव
१०२३	विश्वास आण्णाप्पा भोसले	नेहरूनगर	तासगांव
१०२४	तानाजी राजाराम मोहिते	तडसर	कडेगांव
१०२५	रविंद्र कांतिलाल मोहिते	सोहोली	कडेगांव
१०२६	शशिकांत सुभाष कावरे	चिखली	कडेगांव
१०२७	जालिंदर राजाराम पवार	बोबाळेवाडी	कडेगांव
१०२८	अरुण ज्ञानदेव कावरे	विहापूर	कडेगांव
१०२९	तानाजी ज्ञानदेव कावरे	विहापूर	कडेगांव
१०३०	रघुनाथ सदाशिव मदने	विहापूर	कडेगांव
१०३१	संजय व्यंकटराव जाधव	शिवणी	कडेगांव
१०३२	नवनाथ लक्ष्मण मंडले	हणमंतवडीये	कडेगांव
१०३३	अनिता लालासो मोहिते	सोहोली	कडेगांव
१०३४	कुंडलिक यशवंत जाधव	सोहोली	कडेगांव
१०३५	सर्जेराव बबन मदने	पाडळी	कडेगांव
१०३६	अमोल शामराव पाटोळे	पाडळी	कडेगांव
१०३७	राजाक्का मारुती मोहिते	सोहोली	कडेगांव
१०३८	नितिश सदाशिव मोहिते	सोहोली	कडेगांव
१०३९	रंगराव भाऊसिंग जाधव	कुंडल	कडेगांव
१०४०	अलका संजय मदने	रामानंदनगर	कडेगांव
१०४१	कासाप्पा भीमसेन चव्हाण	रामानंदनगर	कडेगांव
१०४२	सुबराव अर्जुना जाधव	दुधोडी	कडेगांव
१०४३	जयकर मलकर घाडगे	तुपारी	कडेगांव
१०४४	संकेत मायाप्पा गोरड	कुंडल	कडेगांव
१०४५	अमर सदाशिव जाधव	आमणापुर	कडेगांव
१०४६	सुवर्णा नंदकुमार पवार	कुंडल	कडेगांव
१०४७	जगन्नाथ विठ्ठल गावडे	कुंडल	कडेगांव

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
१०४८	मनिषा संजय नलवडे	कुंडल	कडेगांव
१०४९	संगिता मोहन जाधव	कुंडल	कडेगांव
१०५०	शंकर गणपती वडार	कुंडल	कडेगांव
१०५१	बापू राजाराम पवार	कुंडल	कडेगांव
१०५२	संग्राम केशव पवार	भिलवडी	कडेगांव
१०५३	बापुसो विठ्ठल गडदे	कुंडल	कडेगांव
१०५४	संजय विठ्ठल गडदे	कुंडल	कडेगांव
१०५५	स्वाती शिवाजी रावळ	कुंडल	कडेगांव
१०५६	शहाजी लक्ष्मण मोहिते	कुंडल	कडेगांव
१०५७	प्रकाश रंगराव आंबी	भिलवडी	कडेगांव
१०५८	सागर तानाजी आंबी	भिलवडी	कडेगांव
१०५९	विष्णू काशिनाथ बावधनकर	भिलवडी	कडेगांव
१०६०	शिवाजी गणपती गिरीगोसावी	पाडळीवाडी	शिराळा
१०६१	प्रल्हाद नारायण लोहार	कोकरुड	शिराळा

( कैलास साळुंके )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन